

ठाणे जिल्हा परिषद कार्यालय अभ्यांगताच्या भेटीसाठी ३१ मार्च २०२० पर्यंत बंद

नागरिकांनी अत्यंत तातडीचा पत्रव्यवहार ई-मेल द्वारे करण्याचे आवाहन

ठाणे दि. १८ मार्च २०२० : राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड -19) या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च २०२० पासून लागू करून खंड 2,3 व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय आणि सर्व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालयास भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगताच्या भेटी ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या काळात अत्यंत तातडीचा करावयाचा पत्रव्यवहार (टपाल) नागरिकांनी ई-मेलद्वारे संबंधित विभागास करावा असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणु उपाययोजना संबंधी राज्य शासन, जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये, पंचायत समिती स्तरावर दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी लोकप्रतिनिधी, नागरीक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार यांची मुख्य कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यालयात / पंचायत समिती स्तरावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

परंतु नागरिकांची कोणत्याही स्वरूपात गैरसोय होऊ नये यासाठी पंचायत समितीस्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर नागरीकांना निवेदन/टपाल पोस्टाद्वारे, ईमेलद्वारे पत्रव्यवहार करता येईल. किंवा अत्यावश्यक असल्यास पूर्वपरवानगीने दुरध्वनीवरून संपर्क करता येईल. त्यासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल आयडी व दुरध्वनी zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच कार्यालयीन दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या काळात नागरिकांचे कामे प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

ठाणे जिल्हा परिषद-जिल्हास्तर

अ.क्र.	नाव	पदनाम	कार्यालय दुरध्वनी	शासकीय ई-मेल आयडी
१	श्रीम.डॉ.रुपाली सातपुते.	प्रकल्प संचालक(जि.प्रा.वि.यं.)	253334250	pdoddrd.zpthane-mh@gov.in
२	श्री.जाधव डी.वाय.	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)	253333733	dyceogad.zpthane-mh@gov.in
३	श्री.चंद्रकांत पवार	उप मुख्य कार्यकारी अधिकारी(प्रापं)	253472668	dyceovp.zpthane-mh@gov.in
४	श्री.भोसले संतोष	जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क)	253691222	dyceocwd.zpthane@gov.in
५	श्रीम.छायादेवी शिसोदे	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व.)	25431280	dyceonba.zpthane-mh@gov.in
६	श्रीम.नागर गीता	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	25335108	cafofd.zpthane-mh@gov.in
७	श्रीम.भागवत संगिता	शिक्षणाधिकारी (प्राथमिक)	25362445	eduprim.zpthane-mh@gov.in
८	श्री.शोषराव बडे	शिक्षणाधिकारी (माध्यमिक)	25375526	edusecond.zpthane-mh@gov.in
९	श्री.डॉ.मनिष रेंधे.	जिल्हा आरोग्य अधिकारी	25382776	dhno.zpthane-mh@gov.in
१०	श्री.पालवे नितिन	कार्यकारी अभियंता बांधकाम	25332111	exengws.zpthane-mh@gov.in
११	श्री.इंदुरकर माणिक	जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे	25342885	exengmi.zpthane-mh@gov.in
१२	श्री.भस्मे एच.एल.	कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा	25431280	exengiws.zpthane-mh@gov.in
१३	श्री. डॉ.लक्ष्मण पवार	जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी	25341051	daho.zpthane-mh@gov.in
१४	श्री.मनोजकुमार ढगे	कृषि विकास अधिकारी	25341192	agrido.zpthane-mh@gov.in
१५	श्री.रमेश अक्चार	जिल्हा समाज कल्याण अधिकारी	25448677	dswo.zpthane-mh@gov.in
१६	श्री.संजय सुकटे	उप अभियंता, भुजल सर्व्क्षेण विकास यंत्रणा ठाणे	25444847	dyenggsda.zpthane-mh@gov.in
१७	श्रीम.शोख सर्मिना	सहा.गट विकास अधिकारी, नरेंगा	25347268	mgnaregacellzp.thane@gmail.com

ठाणे जिल्हा परिषद
गाट विकास अधिकारी

अ.क्र	नाव	पद	कार्यालय दुरध्वनी	फॅक्स	ई मेल आयडी
1	श्रीम. श्वेता पालवे	गाट विकास अधिकारी, कल्याण	0251/2315167	0251/2315167	bdo.kalyan-mh@gov.in
2	श्री. घोरपडे प्रादप	गाट विकास अधिकारी, भिवंडी	02522/229212	02522/229212	bdo.bhiwandi-mh@gov.in
3	श्री. व्हि.पी.केळकर.	गाट विकास अधिकारी मुरबाड	02524/222226	02524/222226	bdo.murbad-mh@gov.in
4	श्री. भवारी अशोक	गाट विकास अधिकारी शहापुर	02527/272034	02527/272034	bdo.shahapur-mh@gov.in
5	श्रीम. शिलाल कदम	गाट विकास अधिकारी अंबरनाथ	2512682304		bdo.ambar Nath-mh@gov.in

सहाय्यक गाट विकास अधिकारी

अ.क्र	नाव	पद	कार्यालय दुरध्वनी	फॅक्स	ई मेल आयडी
1	श्री. अविनाश मोहिते	सहाय्यक गाट विकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी,	022-25366405	02522/229212	bdo.bhiwandi-mh@gov.in
2	श्री. रमेश अवचार	सहाय्यक गाट विकास अधिकारी, मुरबाड.	02524/222226	02524/222226	bdo.murbad-mh@gov.in
3	श्री. सुशांत अप्पा पाटील.	सहाय्यक गाट विकास अधिकारी शहापुर	02527/272034	02527/272034	bdo.shahapur-mh@gov.in